

Ref. No.: LASA/SE/23-24/23

Wednesday, September 6, 2023

To,
Corporate Services Department
BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai - 400 001.

BSE CODE -540702

To,

Corporate Services Department National Stock Exchange of India Limited "Exchange Plaza", Plot No. C/1,

G Block Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051.

NSE CODE: LASA

Sub.: Newspaper Advertisement – Public Notice to members regarding 8th Annual General Meeting

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with the General Circulars dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 14, 2021 and May 05, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs, please find enclosed herewith the copies of the Public Notice by way of newspaper advertisement published on September 5, 2023 and September 6, 2023, in Business Standard (English) and Mumbai Lakshdeep (Marathi) intimating that the 8th Annual General Meeting of the Company is scheduled to be held on Wednesday, September 27, 2023, at 12.30 P.M. through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM)

The above information is also available on the company's website at www.lasalabs.com and on the website of the stock Exchange at www.bseindia.com and www.nseindia.com.

FOR LASA SUPERGENERICS LIMITED

Mitti Digitally signed by Mitti Mitesh Jain Date: 2023.09.06 13:54:38 +05'30'

MITTI JAIN
COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER
M. NO.33681

PRAKASH STEELAGE LIMITED

CIN- L27106MH1991PLC061595 Regd. Office: 101, 1st Floor, Shatrunjay Apartment, 28 Sindhi Lane, Nanubhai Desai Road, Mumbai - 400 004 Tel. No. 022 6613 4500, Fax No. 022-6613 4599,

cs@nrakashsteelage.com, Website-www.prakashsteelage.com NOTICE OF THE 32ND ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that:

- The 32nd Annual General Meeting of the Company ("32nd AGM") will be convened or Wednesday, 27th September, 2023 at 3:00 PM through Video Conferencing ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM'), to transact the Ordinary and Special Business as se out in the Notice of the 32nd AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act. 2013 and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry o Corporate Affairs (MCA) followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, General Circular No. 2/2022 dated May 05, 2022 and Circular No. 10/2022, dated December 28, 2022 and all other relevant circulars issued from time to time (collectively referred to as "MCA Circulars"), and Circular dated May 12, 2020, January 15, 2021 May 13, 2022 and January 05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular)(collectively referred as 'Circulars') respectively.
- In terms of MCA Circular/s and SEBI Circular, Notice of the 32nd AGM and the Annua Report for the Year 2023 including the Audited Financial Statements has been sent by e-mail to those Members whose email addresses are registered with the Company Depository Participants. The requirement of sending physical copy of the Notice of the 32nd AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular and SEBI Circular.
- Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut off date of 20th September, 2023 may cast their vote electronically on Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 32nd AGM through electronic voting system ("remote e-voting") of Central Depository Services Limited ("CDSL"). All the members are informed that:
 - The Ordinary and special Business, as set out in the Notice of the 32nd AGM, will be transacted through voting by electronic means The remote e-voting shall commence on Sunday, 24th September, 2023 at 9:00
- A.M. The remote e-voting shall end on Tuesday, 26th September, 2023 at 5:00 P.M.
- The cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-voting o
- through e-voting system during the 32nd AGM, is 20th September, 2023. Any person, who becomes Member of the Company after sending the Notice of the 32nd AGM by email and holding shares as on the cut-off date i.e. 20th September 2023, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or charmi@bigshareonline.com or cs@prakashsteelage.com. However, if a person is already registered with CDSI for remote e-Voting then the existing user ID and password can be used for casting
- Members may note that: a) the remote e-Voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the Member. Member shall not be allowed to change it subsequently b) the Members who have cast their vote by remote e-Voting prior to the 32nd AGN may participate in the 32nd AGM through VC/OAVM Facility but shall not be entitled to cast their vote again through the e-Voting system during the 32nd AGM; c) the Members participating in the 32nd AGM and who had not cast their vote by remote e-Voting, shall be entitled to cast their vote through e-Voting system during 32ⁿ AGM; and d) a person whose name is recorded in the Registrar of Members or in Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting, participating in the 32nd AGM through VC/OAVM Facility and e-Voting during the 32nd AGM.
- vii The Notice of the 32nd AGM and the Annual Report are available on the website o the Company at www.prakashsteelage.com, website of BSE Limited at www.bseindia.com and the website of www.nseindia.com. The Notice of the 32" AGM is also available on the website of CDSL at https://www.cdslindia.com and
- viii In case of queries or any technical issue Members can contact CDSL Helpdesl by sending a request $\underline{\text{helpdesk.evoting@cdslindia.com}} \text{ or contact at toll free no}$ 1800 22 55 33 in case Individual shareholders holding securities in Demat mode with CDSL and at contact NSDL helpdesk by sending a request a evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 in case of Individual shareholders holding securities in Demat mode with NSDL
- ix Those Members holding shares in Physical form, whose email addresses are no registered with the Company, may register email address by sending scanned copy of signed request letter mentioning the name, folio number and complete address, self-attested scanned copy of the PAN Card and scanned copy of the signed of any document (such as AADHAR Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the Member of the Company by email to cs@prakashsteelage.com. Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participant.
- The Register of Members and the Share Transfer books of the company will remain closed from Thursday, September 21, 2023 to Wednesday, September 27, 2023 (both days inclusive). For Prakash Steelage Limited

♥vete VETO SWITCHGEARS AND CABLES LIMITED

CIN: 1 31401MH2007PLC171844

Regd. Office: 506, 5th floor, Plot No. B-9, Landmark Building,

New Link Road, Andheri (west), Mumbai, Maharashtra - 400058

Corporate Office: 4th Floor, Plot No. 10, Days Hotel, Airport Plaza Scheme,

Phone: 141-6667775 Website: www.vetoswitchgears.com

E-mail: cs@vetoswitchgears.com

IOTICE OF 16" AGM OF VETO SWITCHGEARS AND CABLES LIMITED TO BE HELD THROUGH VC (VIDEO CONFERENCING)

OAVM (OTHER AUDIO VISUAL MEANS), E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of the 16"

AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 have already been

emailed to all shareholders whose email addresses are registered with the

Company or Registrar and share Transfer Agent or with their respective Depository

Participant(s). The emailing of all Notices has been completed on 04th September 2023. Same are also available on Company's website <u>www.vetoswitchgears.com</u>, stock Exchanges website (BSE & NSE) and on the website of Central Depository

Notice is also hereby given pursuant to the provision of Section 91 of the Companies Act, 2013 ("Act") and regulation 42 of SEBI (LODR) Regulation and other applicable

rules framed their under that the Register of Members and Share Transfer Books of

the Company will remain closed from Saturday 23rd September 2023 to Friday 29th

September 2023 (both day inclusive) for the purpose of 16° AGM and for determining the entitlement of members to final dividend for the Financial Year

ended March 31st 2023, if approved in the 16th AGM. The final dividend will be paid

through various online transfer modes to the members who have updated their bank

details. For members, who have not undated their bank account details, dividend warrants/demand draft/cheques will be sent to the registered addresses in due

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014 and relevant provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015,

the Company is providing to its member with the facility to exercise their right to vote

on the agent items as stated in the notice of the 16th AGM by electronically through

remote e-voting (prior to AGM) and e-voting (during the AGM) through the e-voting

The details pursuant to the provision of the Section 108 of the Companies Act, 2013

b) Date and Time of commencement of remote E voting: Tuesday 26th September

c) Date and Time of end of remote E-Voting: Thursday 28th September 2023 at

e) Any person, who acquire the shares of the Company and has become a member of the Company after dispatch of notices and holding shares as on cut-off date i.

e. Friday 22nd September 2023, may obtain the login ID and password by the

E-voting by electronic mode shall **not** be allowed beyond 5:00 P.M. or

Thursday 28th September 2023 the facility shall be forthwith be blocked.

g) The facility for voting through electronic voting system shall also be made available at the AGM and the Members participating in the AGM through VC/

h) The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may

OAVM, who have not already cast their vote by remote e-voting, shall be able to

also attend the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their vot

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on

the cut-off date i.e. Friday 22^{n} September 2023, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM.

i) Once the vote on a resolution is cast by the members, he/she shall not be

k) The Notice of the 16th Annual General Meeting and the Annual Report for FY

as on the websites of the stock exchanges, namely, NSE & BSE

helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

2022-23 are also available on the Company's website www.vetoswitchgears.com, the website of CDSL www.evotingindia.com as well

All the grievances connected with facility for voting by electronic means may be

addressed Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to

services provided by Central Depository Services (India) Limited (CSDL).

a) The business will be transacted through voting by electronic means.

following the procedure mentioned in the notices of 16th AGM.

and the relevant rules prescribed there under are as follows:

d) Cut-Off date: Friday 22nd September 2023.

exercise their right in the meeting.

allowed to change it subsequently.

again in the Meeting.

Place: Jaipur

Date: 05/09/2023

05:00 P.M.

Notice is hereby given that the 16" Annual General Meeting ("AGM

Services (India) Limited (CSDL) (www.evotingindia.com).

Behind Hotel Radisson Blu, Tonk Road, Durgapura, Jaipur-302018 (Rajasthan)

Date: 04th September, 2023

Prakash C. Kanugo Chairman & Managing Director DIN: 00286366

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public on behalf of my client Mrs. Paya Naitik Shah, Vide Agreement for Sale dated 14th June, 2022 vide registration bearing No. BRL-9-9887-2022 dated 14th June, 2022 executed between Rite Developers Private Limited being Promoter and Mrs. Payal Naitik Shah being Allottee, Mrs. Paval Naitik Shah became the owner of Flat No. B/ 602 alongwith Mechanical Parking No. 14 in Rite Nectar Phase II at Ashra Colony Road, 376, Dattapada Road, Borivali East, Mumbai - 400 066. The Original Registered Agreement for Sale dated 14th June

2022 alongwith Original Receipt of Registration bearing No. 10759 dated 14th June, 2022 have been lost. any person/s who find it, is requested to return the same to me at below mentioned address and further all person are hereby informed not to deal or carry out any ransaction with anyone on the basis of the missing or lost document. If anyone has already carried out or being carried out kindly inform the undersigned in writing having address at Adv. Kaja Dedhia A/402, Sant Sudhama CHSL. Shivaii Nagar Road Vakola Bridge, Santacruz (East) Mumbai - 400 055 within 7 days from this present.

Place : Mumbai Date: 5th September, 2023

> sd/-Adv. Kajal Dedhia

S. E. RAILWAY TENDER e-Tender Notice Nos. : (1) CKP-D-841-IOever lap, (2) CKP-615-Earthing.

यूनियन बैंक 🕠 **Union Bank** Asset Recovery Management Branch :-Mezzanine Floor, 21, Veena Chambers. Dalal Street, Fort, Mumbai-400001, Website: https://www.unionbankofindia.co.in Email- Ubin0553352@unionbankofindia.bank

POSSESSION NOTICE [For Immovable & Movable Property] [See Rule 8(1)]

Whereas, The undersigned being the Authorised officer of the Union Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 02.05.2022 calling upon the Mr. Samir Shailesh Sura, Mrs. Mohina Shailesh Sura, Mrs. Shailesh Rura, Mrs. Mohina Shailesh Sura, Mrs. Shailesh Rura to repay the amount mentioned in the notice being Rs.1,14,45,416.69 (Rupees One Crore Fourteen Lakh Forty Five Thousand Four Hundred Sixteen and Sixty Nina Paise Only with interest cost charges set, within 60 days from the Sixty Nine Paise Only) with interest, cost, charges etc. within 60 days from the

date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the corrower and the public in general that the undersigned has taken Physical possession of property described herein below as per the CMM Order dated 23.02.2023 in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this 1st day of September of the year 2023.

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank of India for an amount of Rs.1,14,45,416.69 (Rupees One Crore Fourteen Lakh Forty Five Thousand Four Hundred Sixteen and Sixty Nine Paise Only) with interest, cost and incidental charges thereon. The Borrowers attention is invited to provisions of Section 13(8) of the Act, in

respect of time available, to redeem the secured assets.

Description of Immovable Property: Description of Immovable Property:
Flat No. 901, 9th Floor, Wing A, adm. 663 sq. ft. (carpet area) equivalent to 61.62 sq. mts. (computed by excluding the area of the balconies) and in addition Terrance area adm. 7.90 Sq. Mts), Lotus Prestige, Behind Poisar bus Depot, Bhat Lane Off S V Road, Kandivali (W), Mumbai 400 067 Owned by Mr.Sura

Date : 01.09.2023 Place : Mumbai

Chief Manager & Authorised Officer

Website: www.lasalabs.com, Email ID: investor@lasalabs.com

NOTICE OF THE 08TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

This is inform that the 8th Annual General Meeting (AGM) of Lasa Supergenerics Limited will be held on Wednesday, 27th September, 2023 at 12.30 P.M. through VC/OAVM in compliance with the applicable provision of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder read with General Circular No. 2/2022 date May 05, 2022 issued by the Ministry of Corporation Affairs ("MCA") read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, issued by the Securities Exchange Board of India ("SEBI") also with any other anglicable Circulars issued by MCA and/or SFBI in this pragrets to along with any other applicable Circulars issued by MCA and/ or SEBI in this regards, to transact the business set out in the Notice of the AGM without the physical present of the

The Notice convening the $8^{ ext{th}}$ AGM along with the Annual report for the Financial Yea 2022-23 of the Company is sent electronically to all the member whose email address are the registered with company /Registrars & Transfer Agent (Registrar/RTA)/Depository Participants (DPs). Additionally, the Notice of the 8th Annual General Meeting will also a available on the website of the company at www.lasalabs.com; the stock Exchange, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and

PAN, KYC, email ID, mobile number, bank mandate etc. Accordingly members are requested to furnish/ update their email ID. mobile number. PAN number and other KYC requested to turnism update their email ID, mobile number, PAN number and other NYC details through ISR-1; for Nomination as provided in Rules 19 (1) of Companies (Share Capital and Debenture) Rules, 2014 through Form SH-13; declaration to opt out through ISR-3; and cancellation of nomination by the holder/change of nominee through Form SH-14 pursuant to SEBI Circular dated November 03, 2021. The forms are also available or the website of the Company <u>www.lasalabs.com</u>.

The Company is pleased to provide reinite e-voting valuing of Cab Deloite as well as during the 8" Annual General Meeting to all its Member to cast their votes on all Resolution set out in the notice convening the 8th AGM. Detailed procedure for remote e-voting will be provided in the notice of 8th AGM.

- A.M. and close on Tuesday, September 26, 2023 at 5.00 P.M., the Remote e-voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 P.M. on Tuesday, September 26, 2023.
- . Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be allowed to cast their votes again at the AGM
- The Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from to Thursday, September 21, 2023 to Wednesday, September 27, 2023 (inclusive of the Company will remain closed from the Comp both the days).
- Company Secretaries as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair & transparent manner.
- of notice may obtain their login ID and password by following the procedure mentioned in the Notice of 8" AGM. It is available on the Company's Website www.lasalabs.com. If you are unable to retrieve your login & password, then you can send a request at helpdesk.evoting@cdslindia.com mentioning your demat account number folio Number, your PAN, your name and your registered address.
- at the Email Id: cs@lasalabs.com

For Lasa Supergenerics Limited

Date: September 4, 2023 Place: Mumbai

Form No. INC-26

[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014] Advertisement to be published in the newspaper for change of registered office of the Company from one state to another

Before the Central Government

Western Region In the matter of the Companies Act. 2013, Section 13(4) of Companies Act, 2013 and Rule 30(5) (a) of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND In the matter of DA Toll Road Private Limited having its registered office at 6, Floor-2nd, Plot No. 134, Birla Mansion, Nagindas Master Lane, Kala Ghoda Fort, Mumbai, Maharashtra- 400001

Notice is hereby given to the General Public that the company proposes to make application to the Central Government under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Annual General Meeting held on 25th August 2023 to enable the company to change its Registered office from "State of Maharashtra" to "National Capital Territory of Delhi".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/hel objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai-400002 Maharashtra, within Fourteen days from the date of publication of this notice with a copy of he applicant company at its registered office at the address mentioned below:

DA Toll Road Private Limited

6, Floor-2nd, Plot No. 134, Birla Mansion, Nagindas Master Lane, Kala Ghoda Fort, Mumbai, Maharashtra- 400001

For and on behalf of the Applican

Date: 04/09/2023 Place: Mumbai

(Sanjay Tembe)

Nilesh Shukla DIN: 08617637 Director

JET INFRAVENTURE LIMITED

CIN: L45400MH2001PLC133483

Regd. Office: Office No.1, E-Wing, 1st Floor, Nandanvan Apartment

Kandivali Link Road, Kandivali West Mumbai-400067 Tel: 022-28676233 II Email: <u>investors@jetinfra.com</u> II Website: <u>www.jetinfra.co</u>

NOTICE OF THE 22ND ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING Notice is hereby given that Annual General Meeting (AGM or Meeting) of the Members of Jet Infraventure Limited ("the Company") will be held on Saturday, 30th September.

2023 at 10:30 a.m. at the registered office of the Company situated at Office No.1, E Wing, 1st Floor, Nandanvan Apartment, Kandivali Link Road, Opp. Laljipada Police Chowki, Kandivali (West), Mumbai 400067 to transact the business as set out in Notice convening the AGM. The Company has sent the Notice of the AGM on 4th September, 2023 through electronic

mode only to those members, whose e-mail addresses are registered with Company or Registrar & Transfer Agent (RTA) and Depositories as on Friday, 1st September, 2023. The requirement of sending physical copies of the Notice of AGM has been dispensed with vide MCA Circulars for General Meetings and SEBI Circulars for General Meetings. The Notice and the Explanatory Statement of the AGM is available on the website of the Company at www.ietinfra.com and on the website of the Stock Exchange viz.

www.bseindia.com. A copy of the same is also available on the website of Central Depository Services (India) Limited ('CDSL') at www.evotingindia.com. The Company is providing to its Members the facility of remote e-Voting in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose; the company has

engaged the services of CDSL for facilitating voting through electronic means. Members holding shares either in physical mode or in dematerialized mode, as on Friday, 22rd September, 2023, being the cut-off date, may cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice of AGM through electronic voting system ('remote e-voting') of CDSL. All members of the Company are Informed that:

a. The remote e-voting will commence at 9:00 a.m.(IST) on Wednesday. September 27.

b. The remote e-voting shall end at 5:00 p.m. (IST) on Friday, September, 29, 2023, and once the vote on the resolutions is cast by the member, the members shall not be allowed to change it subsequently. c. The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting or

through the e-voting system during AGM is **Friday**, 22nd **September**, 2023.

d. E-voting module shall be disabled after 5:00 p.m. (IST) on Friday, September, 29,

e. A person who has acquired shares and became a member of the Company after the sending of Notice of AGM by email and holding shares as on cut-off date, may cast vote by following the Instructions for e-voting as provided in the Notice of AGM, which is available on the website of the Company and CDSL. However, if the person is already registered with CDSL for remote e-voting, then the existing user ID and password can be used to cast vote. Members are requested to go through the evoting Instructions, which are provided In the Notice of AGM.

f. The members who have cast their vote by remote e-voting prior to AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. The facility for voting through ballot / insta poll shall be made available at the venue of AGM. Only persons whose name is recorded in the registered of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail facility of remote e-voting or voting through ballot/insta poll;

g. For details relating to remote e-voting, please refer to the Notice of AGM. In case of any queries relating to e-voting, please refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting user manual for members available at the download section of www.evotingindia.com or contract at toll free no. 1800 22 55 33. In case of any grievances connected with facility of e-voting, please contact Mr. Rakesh Dalvi, Manager, CDSL, A, Wing, $25^{\rm h}$ Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai- 400013. E-mail helpdesk.evoting@cdslindia.com

h. Ms. Pooja Malkan, Practicing Company Secretary have been appointed as the scrutinizer for conducting the remote e-voting and e-voting during AGM in a fair and

i. The Results declared along with the report of scrutinizer shall be placed on the website of the Company www.jetinfra.com and on the website of the CDSL after the declaration of the result by the Chairman or a person authorized by him. The results shall also be uploaded on the website of stock exchange i.e. www.bseindia.com.

By order of the Board

Date: 4th September 2023

Company Secretary & Compliance Officer

CINELINE



Registered Office: 2nd Floor, A&B Wing, Vilco Centre, Subhash Road, Opp. Garware, Vile Parle (East), Mumbai City, Maharashtra — 400 057, Tel: 91-22-35023666 / 35023777 Email: investor@cineline.co.in Website: www.moviemax.co.in Corporate Identity Number (CIN) : L92142MH2002PLC135964

NOTICE OF THE TWENTY-FIRST ANNUAL GENERAL MEETING ("AGM"), REMOTE E-VOTING FACILITY AND CUT OFF DATE

Notice is hereby given that the 21st AGM of the shareholders of Cineline India Limited (the "Company") will be held on Wednesday, 27th September, 2023 at 11:00 A.M. through two-way Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and the Securities and Exchange Board of India ('SEBI') in this regard without physical presence of the Shareholders at a common venue to transact the business as set forth in the Notice for the 21st AGM.

The Company has sent the Notice of the AGM containing the ordinary and special business together with the statement pursuant to Section 102 of the Companies Act, 2013 (the Act) along with the Annual Report for the FY 2022-23 by email on 05th September, 2023, to all shareholders whose email addresses are registered with the Company / Depository Participants as on Friday, August 25, 2023. Shareholders may note that the Notice of the AGM along with the Annual Report, instructions for remote e-voting and participation in the AGM through VC / OAVM are also made available on the website of the Company at www.moviemax.co.in and websites of the stock exchanges i.e., www.bseindia.com and www.nseindia.com.

Pursuant to Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with the Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time, and the Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide remote evoting facility to all its members to cast their vote electronically on all resolutions as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system platform (remote e-Voting) provided by Link Intime India Private Limited ("LIIPL"). All the members are informed that:

The cut-off date for determining the eligibility of Members to vote is Wednesday, 20th September, 2023;

they may address the same to enotices@linkintime.co.in or Call +91 (022)49186000.

Place : Mumbai

Date: 5th September, 2023

2. Persons whose names are recorded in the register of members/ beneficial owners as on the cut-off date shall be entitled to vote using the remote e-voting facility or

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date for E-voting, 20th September, 2023, may obtain the login ID and password by sending a request at enotices@linkintime.co.in. However, if such shareholder is already registered with LIIPL for remote e-Voting, then the existing User ID and Password can be used for castina the vote.

4. The remote e-voting shall remain open from 23rd September, 2023, 9.00 A.M to 26th September, 2023, 5.00 P.M (both days inclusive);

5. E-voting shall not be allowed beyond 05:00 P.M. on 26th September, 2023. The remote e-voting module will be disabled by LIIPL after 05:00 P.M. IST on 26th September, 2023 and once the vote on the resolution is cast by a member, he / she shall not be allowed to change it subsequently;

6. Only those Members/ shareholders, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting, shall be eligible to vote through e-Voting system in the AGM.

The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again; 8. The Company has appointed Mr. Dharmesh Zaveri, Proprietor of D.M. Zaveri & Co., Practicing Company Secretaries, Mumbai as the Scrutinizer to scrutinize the e-voting process and voting at the AGM in a fair and transparent manner:

Members will be able to attend the AGM through V C / OAVM or view the live webcast of the same provided by LIIPL at https://instameet.linkintime.co.in. In case Members have any queries regarding remote e-Voting / e-Voting during the AGM,

> For Cineline India Limited Mr. Rasesh B. Kanakia **Executive Director & Chairperson of the Company** (DIN: 00015857)

is scheduled to be held on 29" September, 2023, Friday at 03:00 P.M. through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) in compliance with facility only General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021, 03/2022, 10/2022 and 11/2022 all other applicable laws and circulars issued by the Pursuant to the provisions of Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rule Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the Ordinary and Special businesses as 20 of the Companies (Management and Administration) Rules,

- (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide to its Members the facility to exercise their right to vote on all the resolutions as set forth in the Notice of AGM by electronic means i.e. remote e-Voting before/
- The remote e-Voting period commences from 9:00 a.m. IST on Saturday, September 23, 2023 and ends at 5:00 p.m. IST on Tuesday, September 26, 2023. The Members of the Company, holding shares either in physical or dematerialized form, as on the cut-off date of Wednesday, September 20, 2023, may cast their vote electronically. Once the vote on a allowed to change it subsequently. The e-Voting module shall be disabled for voting at 5:00 p.m. IST on Tuesday, September 26, 2023. Members who have cast their votes by remote e-Voting may attend the AGM but shall not be allowed to cast their vote again during AGM. Any person who becomes a Member of the Company after the dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date of Wednesday, September 20, 2023, may obtain User ID and Password in the manner set out in the Notice of the AGM and or by sending an e-mail request to evoting@kfintech.com. Person who is not a Member as on cut-off date should treat instructions for e-Voting and joining the AGM through VC are
- Ms. Amrita D. Nautiyal, Practicing Company Secretary (Membership No.: FCS 5079 and C. P. No. 7989), has been appointed by the Board of Directors of the Company as the Scrutinizer to scrutinize the e-Voting process of the AGM in a fair and transparent manner. The results of the e-Voting shal be declared within 2 working days from the conclusion of the AGM and placed on the Company's website www.has.cx, or the website of KFin https://evoting.kfintech.com and communicated to the Stock Exchanges where the Company's shares are listed, viz. BSE Limited and National Stock Exchange of India Limited. The Results shall also be displayed on the Notice Board at the Registered Office and Corporate Office of the Company.
- In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-Voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com or contact Mr. Premkumar Nair (Unit: Hinduja Global Solutions Limited) at KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda Hyderabad - 500 032 or at einward.ris@kfintech.com or cal KFin Toll free No. 1-800-309-4001 for any further clarifications.

Narendra Singh Company Secretary

Mohina Shailesh & Mr. Sura Samir Shailesh

LASA

the jurisdiction of SSE/OHE/DPS for two vears under Sr. DEE/TRD/CKP. Tende Value: ₹ 7,81,39,851.05 (for Sl. No. 1) ₹ 28,78,300/- (for SI. No. 2), ₹ 18,26,095 (for Sl. No. 3) & ₹ 10,70,298/- (for Sl. No. 4). **EMD**: ₹ 5,40,700/- (for Sl. No. 1) ₹57,600/- (for SI. No. 2), ₹36,500/- (for SI No. 3) & ₹ 21,400/- (for Sl. No. 4). Completion period: 12 months (for SI. No. 1), 6 months (for Sl. No. 2) & 24 months (for SI. Nos. 3 & 4). Date & Time of closing of tender: 29.09.2023 at 15.00 hrs. for each. Date & Time of opening of tender: 29.09.2023 at 15.30 hrs. for each. Place of opening of e-tender : Sr. DEE/TRD/South Eastern Railway. The E-tender can be viewed a website http://www.ireps.gov.in The tenderer/bidders must have Class-III Digital Signature Certificate & must be egistered on IREPS portal. Only registered tenderer/bidders can articipate on e-tendering.

(3) CKP-D-642-VEH-BMB

(4) CKP-D-703-VEH-DPS, dated

04.09.2023. Sr. Divisional Electrica

Engineer (TRD), South Eastern Railway

Chakradharpur for and on behalf of th President of India invites e-tender for the

following works. Manual offers are no

allowed against this tender and any sucl

manual offer received shall be ignored. SI.

No., Name of work: (1) Shifting of

insulated overlap in front of stop signa

over CKP Division (Phase-I). (2) Provision

of earthing at FOB/ROB/Platform shelte

25 KV AC traction system in CKP Division

(3) Hiring of 4.5 MT capacity truck (Make &

Model SWARAJ MAZDA Limited SARTAZ

HG 72 BS-IV 3335/Eicher 10.75 E2 PLUS

3515 or equivalent for carrying Railway

SSE/OHE/BMB for two years under S

DEE/TRD/CKP. (4) Hiring of 1 T capacity

truck for carrying Railway materials ove

other fixed support structure vicinity to

mass

HINDUJA GLOBAL SOLUTIONS LIMITED

CIN: L92199MH1995PLC084610 Regd. Office: Hinduja House, 171, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai- 400018 Tel.: 022 6136 0407 | E-mail Id: investor.relations@teamhgs.com Website: www.hgs.cx

NOTICE OF THE 28TH ANNUAL GENERAL MEETING

1. Notice is hereby given that 28th Annual General Meeting ('AGM') of Hinduja Global Solutions Limited ('the Company') will be held on Wednesday, September 27, 2023 at 4.00 p.m. IST through Video Conferencing / Other Audio Visual Means ('VC' or 'OAVM') to transact the businesses, as set forth in the Notice of the AGM.

The Ministry of Corporate Affairs ('MCA') vide General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/ 2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, General Circular No. 2/2022 dated May 5,2022 and General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 (collectively referred to as 'MCA Circulars') and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/ P/CIR/2023/4 dated January 5, 2023 (collectively referred to as 'SEBI Circulars') and other applicable circulars issued in this regard, have permitted companies to conduct AGM through VC or OAVM, subject to compliance of various conditions mentioned therein. In compliance with the MCA Circulars and applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ('SEBI Listing Regulations'), 28th AGM of the Company is being convened and conducted through VC. The deemed venue of 28th AGM shall be the Registered Office of the Company.

- In compliance with aforesaid MCA Circulars and SEBI Circulars, the Company has completed the dispatch of the Notice setting out the Businesses to be transacted at the AGM along with Annual Report for Financial Year ('FY') 2022-23 only in electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agent/ Depository Participant(s). The notice of 28th AGM and Annual Report for the FY2022-23 is also available on the website of the Company i.e., www.hgs.cx and website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and KFin Technologies -Voting website: https://evoting.kfintech Members can attend and participate in the AGM through VC
- 2014, as amended, Secretarial Standard on General Meetings during the AGM through the platform provided by KFin and for this purpose, the Company has appointed KFin for facilitating voting through electronic means.
- resolution(s) is cast by the Member, the Member shall not be this Notice for information purposes only. The detailed mentioned in the Notice of AGM. Shareholders are requested to kindly go through Notice for all the details related to AGM.
- - For Hinduia Global Solutions Limited

Varsha Ranee Choudhary Company Secretary cum Compliance officer

By the Order of the Board

For Veto Switchgears and Cables Limited

Place: Mumbai Date: September 4, 2023

LASA SUPERGENERICS LIMITED

CIN: L24233MH2016 PLC274202

Reg Off: Plot no. C-4, C-4/1, MIDC Lote Parshuram Industrial Area.
Tal -Khek, Khed Ratnagiri MH 415722

Website: www.lasalabs.com, Email ID: investor@lasalabs.com

www.nseindia.com respectively; All members holding shares in physical mode are mandatorily required to update their

The Company is pleased to provide remote e-voting facility of CDSL before as well as

The details as required pursuant to the Act, Rules and MCA Circulars are as under

. The Remote e-voting period will commence on Sunday September 24, 2023 at 10.00

- The Cut-off date for the purpose of e-voting shall be on Wednesday, September 20, 2023
- on the resolutions through remote e-voting shall be eligible to vote through the e system during the AGM. Members present at the meeting through VC/ OAVM and who had not cast their votes
- The Board of Directors has appointed M/s. Hitesh Wadhwani & Associates. Practicing
- Person who has acquired shares & become Members of the Company after the dispatch
- For the process & manner of E-Voting (both e-Voting prior AGM and Voting at the time of AGM) and also attending the AGM through VC/OAVM, members may go through the instructions in the Notice convening AGM and in case you have any queries/grievance pertaining to remote e-Voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) & E-Voting user manual available at the help section of www.evotingindia.com or You may write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800225533 or write an email to Company secretary & Compliance Officer of the Company at the Fmail Id. cs@lasalahs.com
- All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL.) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai 400013 or send an email to helpdesk evoting @cdslindia.com or call on 1800 22 55 33

Mitti Jain Company Secretary & Compliance officer

सोलापूर जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

दि.५ सोलापूर, ः सोलापूर जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यात अपवाद वगळता कूठेही पाऊस झालेला नाही, त्यामुळे पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून तातडीने आवश्यक उपाय योजना करावी. तसेच पावसाअभावी बाधित खरिप पिकाचे पंचनामे (जाचक अटी शिथिल करावेत करून) व पिकविमा रक्कम त्वरीत शेतकऱ्यांच्या जमा करावी तसेच मागील वर्षी सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई रक्कम अद्याप काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ही रक्कम देखील त्वरीत शेतकऱ्यांना मागणी मिळण्याची केली.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the share certificate nos. **10** for **5** (five) ordinary shares bearing Distinctive no. 46 to 50 of Jai Punit Co-op Housing society Ltd. standing in the names of Jayesh Pinakin Shah Joint Name my Wife Jigna Jayesh Shah have been reported lost/ stoler and that an application for issue of Duplicate Certificate in respect thereof has been made to the society at Jai Punit Co-op Housing society Ltd., Flat No. 104/A. RNP Park. Bhavander (East) Dist - Thane - 401 105, to whom obje ction if any, against issuance of such Duplicate Share Certificate should be made within 14 days from the date of publicationofthisnotice.Sharecertificate is not mortgaged nor any loan taker

JAI PUNIT CO-OP HOUSING SOCIETY LTD. SD/- Hon. Secretary umbai Date: 06.09.2023

दस्तावेज हरविल्याची जाहीर सूचना

वर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, निवासी खोली क्र.२५१६, इमारत क्र.३६, १ला मजला, अभ्युदया नगर सागर को-ऑप.हौ.सो.लि., अभ्युदया नगर, काळाचौकी, मुंबई-४०००३३, कॅडस्ट्रल सर्व्हे क्र.१४८(भाग), परळ-शिवडी विभाग, मुंबई या जागेबाबत म्हाडाद्वारे वितरीत श्रीमती नाराबेन वसंतलाल शाह (मालक) यांच्या नावे वितरीत मुळ वाटपपत्र व ताबापत्र हरविले आहे आणि मालकांना उपरोक्त सदर खोली श्री. बदिनाथ भोलानाथ जैस्वाल यांच्याकडे विक्री करण्याची इच्छा आहे. अशील श्रीमती ताराबेन वसंतलाल शाह यांच्यावतीने खालील स्वाक्षरीकर्ता वकील पाद्वारे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १० देवसांत त्यांचे दावा/आक्षेपबाबत आवश्यव दस्तावेज यासह खालील स्वाक्षरीकर्ता वकील गंच्याकडे टावा/आक्षेप कलवावेत विहित कालावधित दावा प्राप्त न झाल्यास हरविलेल्या करारनामावर कोणताही दावा नाही, असे समजले जाईल.

ठिकाणः मुंबई सही/-किरण जाधव दिनांकः ०६.०९.२०२३ वकील उच्च न्यायालय फ्लॅट नं.६. पहिला मजला. रुपल अपार्टमेंट क्र.१. रुपल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, ९८ दादासाहेब फाळके रोड, दादर (पू.), मुंबई ४०००१४.

परिशिष्ट-१६ (उप-विधी क्र.३४ अन्वये)

मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवल/मालमत्तेत असलेले हितसंबंध व भाग हस्तांतरीत करण्याबाबत हक्क मागण्या किंवा हरकती मागविण्यासाठी द्यावयाच्या नोटिशीचा नमुन

आहार सूचना श्री/श्रीमती फतेह बहादुर सिंग हे जय श्री सिद्धीविनायक (एसआरए) को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., पत्ता: जय श्री सिद्धीविनायक (एसआरए) को-ऑपरेटिव्ह हैौसिंग सोसायटी लि., छत्रपती संभाजी नगर, एस.एन. रोड, अंधेरी (पूर्व), मृंबई-४०००६९ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट/टेनामेन्ट क्र.४०४ चे धारक आहेत, यांचे २९ ऑगस्ट, २००५ रोजी कोणतेह

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्य भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या . सूचनेच्या प्रसिध्दीपासून दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्य शेंअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ट्यर्थे अशी कागदपत्रे आणि अन्य परावाच्या प्रतींसह सोसायटीच्य . उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे, आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदींमधील दिलेल्य मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल.

जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबं हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील नगतटींनमार त्यावर मोमायरी कार्यवाही करेल. मोमायरींच्या नोंटणीकत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणांकरिता सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सायं.७.३० ते रात्रौ.९.३० दरम्यान उपलब्ध आहेत.

ठिकाण: मुंबई दिनांक: ०६.०९.२०२३

च्या वतीने व करित जय श्री सिद्धीविनायक (एसआरए) को-ऑप. हौसिंग सोसायटी लि

हरयाणा कॅपफिन लिमिटेड

सीआयएन:एल२७२०९एमएच१९९८पीएलसी२३६१३९ नोंदणीकृत कार्याल्य: पिपे नगर, गाव सुकेळी, राष्ट्रीय महामार्ग १७, बीकेजी रोड, तालुका-रोहा, जिल्हा-रायगड-४०२१२६, महाराष्ट्र. दर.:०२१९४-२३८५११. कॉर्पोरेट कार्यालयः प्लॉट क्र.३०, इन्स्टीट्युशनल सेक्टर-४४, गुरुग्राम-१२२००३ (एचआर).

अंतरिम कॉर्पोरेट कार्यालय: प्लॉट क्र.१०६, इन्स्टीट्युशनल सेक्टर-४४, गुरुग्राम-१२२००३ (एचआर). वेबसाईट:www.haryanacapfin.com, ई-मेल:investors@haryanacapfin.com

२५वी वार्षिक सर्वसाधारण सभा व ई-वोटिंग माहितीची सचना येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनीची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएर बधवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी स.११.३०वा. (भाप्रवे) रोजी सहकार मंत्रालयादा वतरीत परिपत्रक क ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२३ (एमसीए परिपत्रक) आर्पि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र. सेबी/एचओ, सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांकीत ५ जानेवारी, २०२३ नुसा दिनांक २५ जुलै, २०२३ रोजीच्या सुचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य ऑडीयो–व्हीज्युअल साधनांद्वारे (ओएव्हीएम) संपन्न होईल एजीएम सुचनेत नमुद माहितीचे पालन करून सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फा

जीएममध्ये उपस्थित राहता येईल. उपरोक्त एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकांच्या अनुपालनामध्ये वित्तीय वर्ष २०२२-२ करिता वार्षिक अहवाल सोबत २५व्या एजीएम सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत, कंपनी डिपॉजिटरी सहभागीदार (डीपीज) आणि कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरर एजन्टम (आरटीए) कडे ज्यांचे ईमेल पत्ते अभिलेखीत आहेत त्या मर्व सभामदांना :

प्टेंबर, २०२३ रोजी पाठविण्यात आले आहेत.

. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन अधिनियम, २०१४ च्या नियम २० आणि सिक्यरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४१ (लिस्टिंग रेग्यलेशन्स) नसार सभासदाना याद्वारे सचीत करण्यात येते की. एजीएममध्ये स्तावित ठरावांचे कामकाज रिमोट ई-व्होटींगद्वारे आणि एजीएमच्या स्थळावर मतपत्रीकेद्वा पुध्दा पार पाडण्यात येईल. या कारणासाठी कंपनीने नॅशनल सिक्य्रिटीज डिपॉझिटर्र . तमिटेड (एनएसडीएल) यांच्या सेवा नियुक्त केल्या आहेत

सदस्यांना सुचित करण्यात येत आहे की, ⁽१) रिमोट ई-व्होटींग शनिवार, २३ सप्टेंबर २०२३ रोजी स.९.०० वाजता सुरू होईल आणि रिमोट ई-व्होटींग मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.०० वा चंतर रिमोर ई-वोटिंग मान्य असणार नाही (२) रिमोर ई-वोटिंग उपरोक्त तारीख व वेळेनंतर एनएसडीएलद्वारे बंद केले जाईल आणि सदस्यांने ठरावावर दिलेले मत पुढे कोणत्याही कारणाम्तव बढलता येणार नाही. (३) डलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे आणि एजीएममध्ये मतदानाची पात्रता निश्चित करणारी कट-ऑफ तारीख बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ आहे. नोंद तारीखेला कंपनीचे सदस्य नोंद पुस्तकात नाव नोंद तसेच शेअर्सच्य ारणा केलेल्या मुल्यावर त्यांचे मतदान अधिकार असतील. (४) कोणतीही व्यक्ती, ज कंपनीचे भाग संपादित करीत आहे आणि एजीएमची सूचना पाठविल्यानंतर सभासद हो असेल आणि कट-ऑफ तारीख अर्थात बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ रोजी भागधाक असेल, ती evoting@nsdl.co.in येथे विनंती अर्ज पाठवून युजरआयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते. तथापी, कोणतीही व्यक्ती एनएसडीएलकडे ई-व्होटींगसार्ठ ागोदरच नोंदणीकृत असेल तर विद्यमान युजर आयडी आणि पासवर्डचा उपयोग करू ती मतदान करू शकते. (५) ई-वोटिंगने मतदानाकरिता सविधा एजीएममध्येही उपलब्ध असेल आणि रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देणार नाहीत त्यांना सभेत मतदानाच अधिकार असेल. (६) ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंग सभेपर्वी त्यांचे मत दिलेले आहे त्यांना सभेत व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थित राहता येईल परंतु सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. (७) सदर सूचना कंपनीच्या www.haryanacapfin.com वेबसाईटवर आणि एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे किंवा ज्यांचे ई-मेल कंपनी/आरटीएकडे नों नाहीत त्यांनी त्यांचे ई-मेल नोंद करून एजीएम दरम्यान ई-वोटिंग किंवा रिमोट ई-वोटिंगने मत देता येईल सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे नाव पर्ण पत्ता फोलिओ क्र. कंपनीकडे धारण भागांची संख्या तसेच पॅन कार्डची स्वसाक्षांकीत प्रत व खालील दस्तावेजांची स्वसाक्षांकीत स्कॅन पत जेस आधारकार्ड वाहन परवाना ओळखपत्र पारपत्र, कोणतेही शासकीय दस्तावेज असे निवास पुरावा म्हणून कंपनीकर्ड नोंद सदस्य त्यांचे स्वाक्षरी केलेले विनंती पत्राची स्कॅन प्रत investors@haryanacapfin.com किंवा rta@alankit.com ई-मेल करून एजीएर सूचना व वार्षिक अहवाल २०२२–२३ प्राप्त करावे. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्य सदस्यांनी त्यांचे ई–मेल डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद करावेत.

ई-वोटिंग माहितीकरिता सदस्यांनी एजीएम सूचनेतील टीपचा संदर्भ घ्यावा. विद्युत वरुपात काही प्रश्न/तक्रारी असल्यास सदस्यांनी फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू चा संदर्भ घ्यावा आणि www.evoting.nsdl.com च्या हेल्पसेक्शनवर उपलब्ध ई बोटिंग यूजर मॅन्यूअलचा संदर्भ घ्यावा किंवा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझटरी लिमिटेड ४था मजला. ए विंग. टेड वर्ल्ड. कमला मिल्स कंपाऊंड. सेनापती बापट मार्ग. लोअ ारळ, मुंबई-४०००१३ यांना त्यांचे ई-मेल evoting@nsdl.co.in वर कळवावे किंव १८००-१०२०-९९० व १८००-२२४-४३० किंवा मे. अलकींत असाईनमेन्टस लिमिटेड तलकींत हाऊस, ४ई/२, झंडेवालन विस्तारीत, नवी दिल्ली-११००५५, भारत यांन rta@alankit.com ई-मेल किंवा 0११-४२५४१२३४ वर संपर्क करावा.

एजीएम सचनेत नमद ठरावांवरील मतदानाचा निकाल एजीएम समाप्तीनंतर २ कार्यालयीन देवसात घोषित केला जाईल. घोषित झालेला निकाल तपासनींच्या अहवालास कंपनीच्या www.haryanacapfin.com आणि एनएसडीएलच्या वेबसाईटवर अध्यक्षाद्रा केंवा त्यांच्याद्वारे नियुक्ती व्यक्तीद्वारे घोषित झाल्यानंतर त्वरीत प्रसिद्ध केला जाईल आणि स्टॉक एक्सचेंजेसकडे कळविला जाईल.

स्थळ: इंदोर

दिनांक: ०४ सप्टेंबर, २०२३

ठिकाण: गुरूग्राम राजेंदर सिंग दिनांक: ०४.०९.२०२३ **४००० । १००० ८** मख्य वित्तीय अधिकारी

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

ठिकाण: मुंबई

तारीख: ०४.०९.२०२३

Qì साधना नायट्रो केम लिमिटेड

सीआयएन: एल२४११०एमएच१९७३पीएलसी०१६६९८ नोंदणीकृत कार्यालय: हिरा बाग, १ला मजला, कस्तुरबा चौक (सी.पी.टॅंक), मुंबई-४००००४. दूर::९१-२२-६८६६३३००, ई-मेल: sadhananitro@sncl.com, वेबसाईट: www.sncl.com

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणाऱ्या ५०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

. हेपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम ९६ च्या तरतुर्दीनुसार **साधना नायट्रो केम लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, . १०१४ सहवाचिता **(नियम)**, कंपनीची ५०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ रोजी दु.०२.००वा.** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर अन्य दृकश्राव्य (ओएव्हीएम द्वारे होणार आहे.

सहकार मंत्रालय (एमसीए), सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.१७/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे. २०२० या संदर्भात जारी केलेल्या सर्व त्यानंतरच्या परिपत्रकांसह वाचा, नवीनतम सामान्य परिपत्रक क.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (एमसीए परिपत्रक) आणि सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) ने जारी केलेली इतर लागू परिपत्रके, कंपन्यांना ३० सप्टेंबर, २०२३ पर्यंत न्हीसी किंवा ओएव्हीएमद्वारे एजीएम आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. एमसीए, सेबीच्या उत्त परिपत्रके आणि कायदा आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या लागू तरतुर्दीनुसार कंपनीची ५०वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएमद्वारे मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ रोजी दु.०२.००वा. (भाप्रवे) आयोजित केली जाईल.

न्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे निश्चित तारखेला म्हणजेच २५ ऑगस्ट, २०२३ रोजी नोंदणीकृत आहेत, त्यांना कंपनीने ४ सप्टेंबर, २०२३ रोजी एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२२–२३ च्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीच्या www.sncl.com आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसईच्य वेबसाइटवर www.bseindia.com आणि एनएसई www.nseindia.com आणि नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइटवर www.evoting nsdl.com ोथे उपलब्ध असेल.

शेअर्स धारण केलेले सदस्य एकतर वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपामध्ये. निश्चित तारखेनसार न्हणजे, १९ सप्टेंबर, २०२३ ही निश्चित तारीख असल्याने, मध्ये नमूद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक गद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे (रिमोट ई–वोटिंग) एजीएमची मूचना. सर्व सभासदांना कळविण्यात येते की:

- एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार, एजीएममध्ये रिमोट ई-बोटिंग किंवा ई-बोटिंग प्रणालीदारे व्यवहार केला जाऊ शकतो.
- दूरस्थ ई-मतदान कालावधी शनिवार, २३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भाप्रवे) संपेल या कालावधीत, सदस्य त्यांचे मतदान विद्यत स्वरुपात करू शकतात, त्यानंतर, रिमोट ई-वोटिंग मॉड्यूल मतदानासाठी एनएसडीएलद्वारे अक्षम केले जाईल.
- एजीएममध्ये ई-वोटिंग किंवा ई-वोटिंग काढून मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी निश्चित तारीख १९ सप्टेंबर, २०२३ असेल.
- कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते आणि निश्चित तारखेला शेअर्स धारण करते, ती evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते.
- केवळ तेच सदस्य, जे व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि रिमोट ई-वोटिंगद्वारे ठरावावर आपले मत दिलेले नाही आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केले जाणार नाही, ते याद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. एजीएममध्ये ई-व्होटिंग प्रणाली.
- रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील. तथापि ते एजीएममध्ये मतदान करण्याम पात्र अमणार नाहीत
- एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग आणि ई-वोटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया आणि सूचना एजीएमच्य
- कायद्याच्या कलम ९१ च्या तरतृदींनुसार नियम १० मधील नियम १० आणि सेबी सूची नियमावर्ल ४२ चे नियम, सदस्य नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ ते मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवसांसह) पासून बंद राहतील
- रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगशी संबंधित कोणत्याही शंका असल्यास, सदस्य सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई-वोटिंग वापरकर्ता मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहेत किंवा टोल फ्री क्रमांकावर: १८००-१०२०-९९०० आणि १८०० २२ ४४ ३० कॉल करू शकतात किंवा श्री. अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक आणि श्री. तेजस चतुर्वेदी, सहाय्यक व्यवस्थापक यांना evoting@nsdl.co.in, एनएसडीएल, ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परळ, मुंबई-४०००१३ किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेलद्वारे किंवा कंपनील sadhananitro@sncl.com वर लिहा

संचालक मंडळाच्या आदेशान्वये सही / - नितीन रमेशचंद जानी सदस्यत्व क्र.:ए४७५७

दिनांक: 0४.0९.२0२३

प्रिमियर कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड नोंद. कार्या.: ४, भिमा वैतरणा कॉम्प्लेक्स, सर पोचखानवाला रोड, वरळी, मुंबई-४०००३० (महा.). दू.:०७३१-२४९९९१४ । फॅक्स:०७३१-४२४१९९९, ई-मेल:premiercapservices@gmail.com ।

वेबसाईट:www.premiercapitalservices.in | CIN: L65920MH1983PLC030629 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) होणाऱ्या ४०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची आणि

ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रिमियर कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (CIN L65920MH1983PLC030629) (कंपनी) ची ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी ११.३०वा**. कंपनी कायदा २०१३ च्या नागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.०२/ २०२२ दिनांक ५ मे, २०२२, परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (यापुढे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रेकायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ (रेग्यलेशन्स) सहवाचिता सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० , परिपत्रक क्र.सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दि.१३ मे, २०२२ आणि गरिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दि.५ जानेवारी, २०२३ नुसार एजीएम सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवायसूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) होणार आहे.

३९व्या एजीएमची सूचना आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे वार्षिक अहवाल तसेच व्हीसी/ओएव्हीएम सुविधेने ४०व्या एजीएममध्ये सहभागी होण्याची परिचयपत्रे आणि ई-वोटिंगची माहिती सर्व सदस्यांना त्यांच्या नोंद्र पत्त्यावर विहितपद्भतीने वास्तविक स्वरुपात आणि ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी/ महभागीदार ठेवीदाराकडे नोंद आहेत त्यांना एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार सोमवार ४ सप्टेंबर, २०२३ रोजी विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या www.premiercapitalservices.in आणि स्टॉक एक्सचेंजेचसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपन्या कायदा, २०१३ च्या कलम ९१ व भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे नियमन ४२ अंतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेला सदस्यांची नोंद घेण्यासाठी सभासदांचे रजिस्टर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २०, सुधारित प्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स् ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेंड (सीडीएसएल) द्वारे देण्यात येणाऱ्या रिमोट ई-वोटिंग सविधेमार्फत त्यांच्या सर्व सदस्यांना एजीएममध्ये ई-बोटिंग तसेच विद्यत स्वरुपाने (रिमोट ई-वोटिंग) ४०व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर मत देण्याची सुविधा दिली आहे. ई-. वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून सी.एस. दिनेशकुमार गुप्ता, कार्यरत कंपनी सचिव, इंदौर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रिमोट ई-वोटिंग मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा.भाप्रवे प्रारंभ होईल आणि गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा.भाप्रवे समाप्त होईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केली जाईल.

नोंद तारीख अर्थात शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना मत देण्याचा अधिकार असेल. नोंद तारखेला कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलाच्या त्यांच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील.

जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्या झाला असेल आणि नोंद तारीख अर्थात शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी support@purvashare.com वर विनंती पाठवून लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती ई-वोटिंगकरिता सीडीएसएलसह यापवींच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे रिमोट ई-वोटिंगकरिता विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा. सदस्यांन विनंती आहे की, त्यांनी रिमोट ई-वोटिंग लॉगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी एजीएम सूचनेत दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

एजीएमच्या ठिकाणी विद्युत स्वरुपाने मतदानाची सुविधा उपल्बध होईल आणि सभेत उपस्थित सदस्य ज्यांनी रिमोट ई-वोटिंग त्यांचे मत दिलेले नाही त्यांना सभेत ई-वोटिंगने मत देण्याचा अधिकार असेल. एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने सदस्यांना मत दिलेले असल्यास त्यास एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तसेच ई-वोटिंग प्रणालीने ई-वोटिंगबाबत तक्रारी असल्यास www.evotingindia.com च्या हेल्पसेक्शनवर उपलब्ध ई-वोटिंग यजर मॅन्यअल आणि फ्रिकन्टली ऑस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्य) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा संपर्क श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सीडीएसएल (टोल फ्री क्र.१८००२२५५३३) किंवा निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांना संपर्क करू शकतात.

प्रिमियर कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेडकरिता सही/

मनोज कासलीवाल संचालक (डीआयएन:००३४५२४१) पारसोली कॉर्पोरेशन लिमिटेड

सीआयएन:एल६५९९०एमएच१९९०पीएलसी५९०७४ नोंदणीकृत कार्यालय: दुकान क्र.४, तळमजला, न्यु जल दर्शन, चिंबाई पेरी रोड जंक्शन, . वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०, महाराष्ट्र, भारत. **दूर:**०२२-६८३४०२१२, ई-मेल:corporation@parsoli.com, वेबसाइट:www.parsoli.com

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **परसोली कॉर्पोरेशन लिमिटेड**ची ३३वी वार्षिक सर्वसाधार सभा (एजीएम) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आणि कंपनी कायदा, २०१३ आणि सहकार मंत्रालयाने (एमसीए) तरतुदींचे पालन करून दिनांक ०५ मे. २०२० आणि दिनांक २८ डिसेंबर. २०२२ आणि सेबी परिपत्रक दिनांक १३ मे. २०२२ आणि ०५ जानेवारी २०२३ परिपत्रके तसेच या संदर्भात वेलोवेली जारी केलेली दतर सर्व संबंधित परिपत्रके एमसीए आणि सेबी (एकत्रितपणे परिपत्रक म्हणून संदर्भित) व्यवसाय व्यवहार करण्यासाठी जे एजीएमच्या सचनेमध्ये आयोजित केले जाईल.

वरील परिपत्रकांच्या अनुषंगाने. कंपनी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी कंपनीचा वार्षिक अहवाल योग्य वेली पाठवेल ज्या महम्यांना ई-मेलहारे वार्षिक मर्वमाधारण मभेची मचना पाठवेल. मेल आयडी कंपनी/आरटीएकडे नोंदणीकृत आहेत. त्यामुळे ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल आयडी नोंदणीकृत केलेला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी कंपनीकडून ई-संप्रेषण प्राप्त करण्यासाठी खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून ते नोंदणीकृत करून घ्यावे:

अ. वास्तविक स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी त्यांची नोंदणी करण्यासाठी फोलिओ कमांक मतस्याचे नाव आणि पॅन कार्ड आणि आधार कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत यासारख्य आवश्यक तपशिलांसह corporation@parsoli.com वर नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठवावेत. ब. डिमॅट स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी ईमेल पत्त्यांची नोंदणी करण्यासाठी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटशी संपर्क साधावा.

कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीच्या www.parsoli.com आणि स्टॉक एक्स्चेंजच्या www.bseindia.com वेबसाइटवर देखील उपलब्ध करून दिली जाईल. भागधारकांना रिमोट ई मतदान प्रणालीद्वारे किंवा एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार यवसायावरील एजीएम दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे त्यांचे मत देण्याची संधी असेल डिमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांसाठी आणि ज्या शेअरधारकांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी मतदान करण्याची पद्धत कंपनीच्या भागधारकांना एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली जाईल.

> पारसोली कॉर्पोरेशन लिमिटेडकरिता सायरा खान संचालिक डीआयएन:०९३७६३९०

युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड

सीआयएन:एल९९९९९एमएच१९८७पीएलसी०४४१५१ **नोंदणीकृत कार्यालय:** ई-२९/३०, एमआयडीसी, तळोजा, रायगड-४१०२०८, महाराष्ट्र, भारत. द्र.:०२२-२७४१२७२८/२९, फॅक्स:०२२-२७४१०३०८, ई-मेल:uvdhl29@gmail.com, वेबसाईट:www.uvdhl.com

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत होणाऱ्या कंपनीच्या ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची, ई-वोटिंग माहितीची व पुस्तक बंद करण्याची सूचना

. येथे सूचना देण्यात येत आहे की, **युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एँजीएम) मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी दृ.०३.००वा. भाप्रवे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (ओएव्हीएम) व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे जे भागधारकांना ई-मेल केले गेले आहे ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागीकडे नोंदणीकृत आहेत त्यांना ०४ सप्टेंबर, २०२३ रोजी आणि वार्षिक २०२२-२३ च्या आर्थिक वर्षाच्या अहवालासह एजीएमची सूचना कंपनीच्या <u>www.uvdhl.com</u> आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) च्या (https:// instavote.linkintime.co.in) वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सहकार मंत्रालया (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०, परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.१९/ २०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, परिपत्रक क्र.२१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१ आणि परिपत्रक क्र.०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ आणि परिपत्रक क्र.११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि सेबीद्वारा वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२०, सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१, सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२०/६२ दिनांक १३ मे, २०२२ आणि सेबी/एचओ/सीएफडी/ पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी, २०२३ नुसार वित्तीय वर्ष २०२२-२०२३ करिता लेखापरिक्षित वार्षिक अहवालासह एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदार/आरटीएकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात सोमवार, ४ सप्टेंबर २०२३ रोजी पाठविले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या <u>www.uvdhl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. एजीएमची सूचना कंपनीचे आरटीए अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयपीएल) च्या (https://instavote.linkintime.co.in) आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

ई-मेलचे नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत: ज्या भागधारकांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांनी खालीलप्रमाणे त्यांचे ई–मेल नोंद करावेत.

- ९. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक: यांना विनंती आहे की. कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. यांना www.linkintime.co.in वेबसाईटवर आवश्यक तपशील जसे फोलिओ क्रमांक भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राचे स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकीत-स्कॅन प्रत) असे सर्व तपशिल कळवावे.
- डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक: अशा भागधारकांना विनंती केली जाते की, त्यांनी संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे त्यांचे ई-मेल आयडी नोंदवावा.
- ई-मेल नोंद करण्याबाबत प्रश्न/अडचणी असल्यास भागधारकांनी

rnt.helpdesk@linkintime.co.in वर लेखी कळवावे. रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान ई-वोटिंग पद्धत:

कंपनी अधिनियम, २०९३ च्या कलम १०८ (कायदा) सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे, सर्वसाधारण सभेवरील भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारा वितरीत सचिवप्रमाण-२ (एसएस-२) आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) अधिनियम, २०१५ चे नियम ४४ नुसार कंपनीने एजीएमपुर्वी रिमोट ई–वोटिंग आणि एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे व्यवसाय संदर्भात एजीएम दरम्यान मतदान सविधा सदस्यांना दिलेली आहे.

ई-वोटिंग कालावधी शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. मंगळवार, १९ सप्टेंबर, २०२३ या नोंद तारखेला वास्तविक किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना लिंक इनटाईम प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) द्वारे एजीएम सूचनेत नमुद साधारण व विशेष विषयावर मत देता येईल आणि सदर नोंद तारखेला कंपनीचे भांडवलात सदस्यांद्वारे धारण समभागांच्या संख्येवर त्यांचे मतदान अधिकार असतील. त्यानंतर मतदानासाठी दुरस्थ ई-मतदान मॉड्यूल एलआयआयपीएलद्वारे अक्षम केले जाईल आणि भागधारकांना उपरोक्त तारीख आणि वेळेच्या पलीकडे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यास परवानगी दिली जाणार नाही. एकदा जर एखाद्या ठरावावर मतदाराने मतदाराचे मत दिले की नंतर भागधारक त्यास बदलू देणार नाही. एजीएममध्ये हजर असणारे आणि दुरस्थ ई-मतदानाद्वारे ठरावावर मतदानाचा हुक बजावणारे आणि अन्यथा तसे करण्यास मनाई नसलेलेच भागधारक एजीएममध्ये ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान करणारे सदस्य एजीएममध्ये उपस्थित ग्रहण्यास पात्र असतील प्रगंत एजीएमवर मतदान करण्यास पात्र नसतील. ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदीमध्ये किंवा उपविभागाद्वारे कट ऑफ तारखेला ठेवलेल्या फायदेशीर मालकांच्या नोंदीमध्ये नोंदवले गेले आहे अशा व्यक्तीस रिमोट ई–मतदान तसेच एजीएममध्ये मतदानाची सुविधा मिळू शकेल.

जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास नोंद तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांनी enotices@linkintime.co.in वर विनंती पाठवन लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि सदस्य रिमोट ई-वोटिंगकरिता एलआयआयपीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी रिमोट ई-वोटिंगने मत देण्यासाठी विद्यमान युजरआयडी व पासवर्ड वापरावा.

भागधारकांना/सदस्यांना ई–वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) आणि <u>www.instavote.linkintime.co.in</u> वर हेल्प सेक्शन अंतर्गत उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क **श्री. राजीव रंजन,** द्र::0२२-४९१८६००० किंवा <u>rajiv.ranjan@linkintime.co.in</u>, <u>uvdhl19@gmail.com</u> ई-मेल करावा.

भागधारकांना/सदस्यांना लॉगइनबाबत काही समस्या असल्यास <u>instameet@linkintime.co.in,</u> <u>uvdhl19@gmail.com</u> वर ई-मेल करावा किंवा 0२२-४९१८६१७५ वर संपर्क करावा.

एजीएममध्ये ई-वोटिंग आणि रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कार्यरत कंपनी सचिव श्री. विजय यादव, कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.एफसीएस११९९०) यांची नियक्ती करण्यात आली आहे.

रिमोट ई-वोटिंग व एजीएममध्ये मत दिल्याचा निकाल एजीएम समाप्तीपासून दोन दिवसात घोषित केले जाईल, घोषित झालेला निकाल तपासनीसांच्या अहवालसह कंपनीच्या www.uvdhl.com आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल आणि बीएसई लिमिटेकडे कळविले

पुस्तक बंद करणे:

. कंपनी अधिनियम, २०१३ (कायदा) च्या कलम ९१ आणि सेबीच्या लागू विनियम (सूचीबद्धता आज्ञापत्र आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या अनुषंगाने कंपनीच्या सदस्यांची नोंदणी व शेअर हस्तांतरण पुस्तके ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या कंपनीची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्याच्या उद्देशाने कंपनीच्या सदस्यांची नोंद घेण्याकरिता बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ ते मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवसांचा समावेश) बंद ठेवण्यात येईल.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये व करिता युनायटेड व्हॅन डर हॉर्स्ट लिमिटेड सही/-

> > जगमीत सिंग सभरवाल

डीआयएन:00२७०६०७

ठिकाण: मुंबई अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनांक: ०५.०९.२०२३

Public Notice

This is to inform the general public that original Share certificate Member's Register No.) 18, Flat No. B-07, Distinctive Nos from 086 to 090 of Vijay Park-I Co-operative Housing Society Limited situated at Survey No. 112, Hissa No. 3, Achole Road, Nallasopara (East), Taluka Vasai, District-Thane- 401209 in the Name of Shri. Rakesh Kisan Rakshe have been reported lost/misplaced & an application has been made by him to the society for issue of duplicate share Certificate.

The society hereby invites claims or objections (in writing) for issuance of duplicate share certificate within the period of 7 (seven) days from the Publication of this notice. In no claims/object are received during this period the society shell be free to issue duplicate

Date: - 06/09/2023 Place:- Mumbai

Add.: 104, 1st floor, Dwarakamai – 2,

Kumbharkhan Pada, Dombivali (W).

Sd/-Adv. Supriya M. Arade Mob: 8879621907

कार्यात्मा सुपरजेनेरिक्स लिमिटेड नॉद.कार्यालयः सी-४, सी-४/१ एमआयडीसी लोटे, परशुराम इंडस्ट्रीयल एरिया, ता. खेड, खेड, रत्नागिरी, महाराष्ट्र-४१५७२२. ई-मेल:investor@lasalabs.com, वेबसाईट:www.lasalabs.com

८वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-वोटिंग माहितीची सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की**, लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेड**ची **८वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) <mark>बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी १२.३०वा. भाप्रवे</mark> एजीएम घेण्याकरिता वितरीत एजीएम सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य ट्रुकश्राव्य

स्वरुष (औएव्हीएम) मार्फत सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसाय व्यवहार करण्यासाठी कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत तयार केलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या तरतुदी सहकार मंत्रालयाचे सर्वसधारण परिपत्रक क्र.२/२०२२ दिनांक ५ में, २०२२ (एमसीए) सहवाचिता सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२२, ६२ दिनांक १३ मे, २०२२ नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय एजीएम ८वी एजीएमची सूचना आणि २०२२-२०२३ आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक अहवालासह ज्यांचे

ईमेल पत्ते कंपनीच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्या सर्व सदस्यांना ईमेलद्वारे पाठवले गेले आहे. एजीएम सूचना कंपनीच्या <u>https:/</u> /www.lasalabs.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक् एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केलेल्या सर्व सदस्यांना त्यांचे पॅन, केवायसी, ईमेल आयडी, मोबाइल नंबर, बँक आदेश इ. अपडेट करणे अनिवार्य आहे. त्यानुसार सदस्यांनी त्यांचे ईमेल आयडी, मोबाइल नंबर, पॅन क्रमांक आणि इतर केवायसी तपशील आयएसआर-१ द्वारे सादर/अपडेट करण्याची विनंती केली आहे. एसएच-१३ द्वारे कंपनी (शेअर कॅपिटल आणि डिबेंचर) नियम, २०१४ च्या नियम १९ (१) मध्ये प्रदान केल्यानुसार नामांकनासाठी; आयएसआर-३ द्वारे निवड रद्द करण्याची घोषणा; आणि ०३ नोर्ल्डेंबर २०२१ च्या सेबीच्या परिपत्रकानुसार फॉर्म एसएच-१४ द्वारे धारकाद्वारे नामनिर्देशन रह करणे/ नामनिर्देशित बदलणे. फॉर्म कंपनीच्या www.lasalabs.com वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत. ८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी तसेच ८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान सीडीएसएलची रिमोट ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल कंपनीला आनंद होत आहे. रिमोट ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रियाँ आठव्या एजीएमच्या नोटीसमध्ये प्रदान केली जाईल.

- कायदा, नियम आणि एमसी–ए परिपत्रकांनुसार आवश्यक तपशील खालीलप्रमाणे आहेत: १. रिमोट ई–मतदान कालावधी रविवार २४ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता सुरू होईल आणि मंगळवार २६ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता बंद होईल. इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे रिमोट ई-व्होटिंगला मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० नंतर परवानगी दिली जाणार नाही.
- ई-मतदानाच्या हेतुसाठी कट ऑफ तारीख बुधवार, २० सप्टेंबर, २०२३ रोजी असेल.
- एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सभासद देखील एजीएमला उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना पुन्हा एजीएममध्ये मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- व्हीसी/ऑएव्हीएमद्वारे बैठकीला उपस्थित असलेले सदस्य आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मत दिले नाही ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असतील. कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ ते बुधवार, २७
- सप्टेंबर, २०२३(दोन्ही दिवसांसह) बंद राहील. संचालक मंडळाने मे. हितेश वाधवानी ॲण्ड असोसिएट्स, ई-मतदान प्रक्रियेची छाननी निष्पक्ष आणि
- पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून सराव करत आहेत ज्या व्यक्तीने शेअर्स घेतले आहेत आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य झाले आहेत त्यांनी ८च्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमृद् केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून त्यांचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. हे कंपनीच्या वेबसाइट www.lasalabs.com वर उपलब्ध आहे जर तुम्ही तुमचा लॉगिन आणि पासवर्ड पुनप्राप्त करू शकत नसाल, तर तुम्ही helpdesk.evoting@cdslindia.com वर तुमचा डिमॅट खाते क्रमांक फोलिओ क्रमांक, तुमचा पॅन, तुमचे नाव आणि तुमचा नोंदणीकृत पत्ता नमूद करून विनंती पाठवू शकता.
- -वोटिंगच्या[ँ] प्रक्रियेसाठी आणि पद्धतीसाठी[ँ] (दोन्ही एजीएमपूर्वीचे ई-वोटिंग आणि एजीएमच्य वेळी मतदान) आणि व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राहणे, सदस्य नोटिसमधील सूचनांनुसार जाऊ शकतात. एजीएम बोलावणे आणि रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित काही शंका/तक्रार असल्यास, तुम्ही www.evotingindia.com च्या मदत विभागात उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकता किंवा तुम्ही लिह् शकता. helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल करा किंवा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा. १८००२२५५३३ किंवा कंपनीचे कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी यांना ईमेल आयडी: cs@lasalabs.com वर ईमेल लिहा.
- इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी. वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५वा मजला, मेरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ किंवा helpdesk.evotingcdslindia.com वर ईमेल यांच्याकडे पाठविले जाऊ शकतात किंवा १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क करावा.

दिनांक : ०४.०९.२०२३

ठिकाण : मुंबई

लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेडकरिता सही/ मिनी जै

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

दी स्टँडर्ड बॅटरीज लिमिटेड

(सीआयएन क्र.: एल६५९९०एमएच१९४५पीएलसी००४४५२) नोंदणीकृत कार्यालयः रुस्तम कोर्ट, पोद्दार हॉस्पिटलसमोर, डॉ.ए.बी.रोड, वरळी, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००३०. दूर.क्र.:०२२-२४९१ ९५६९, फॅक्स:०२२-२४९१ ९५६९, वेबसाईट:https://www.standardbatteries.co.in,

ई-मेल:standardbatteries_123@yahoo.co.in दी स्टँडर्ड बॅटरीज लिमिटेडची ७६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना

. येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनीच्या सदस्यांची पंच्याहत्तरावी (७६वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीए गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.३०वा. एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ ज कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

वार्षिक अहवालासह एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदाराकडे सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.१४/२०२०. १७/२०२० आणि २०/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ५ मे. २०२० सहवाचिता आणि सर्वसाधारण परिपत्रक क.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी. २०२१. १९/२०२१ दिनांक ८ डिसेंबर, २०२१, २१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१, ०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ (यापुढे सदर एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सेबी परिपत्र क्र.१२ मे. २०२० आण परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी. २०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/ . २०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/ २०२३/४ दिनांक ०५ जानेवारी, २०२३ (सेबी परिपत्रक) नुसार नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने **मंगळवार, ०**५ सप्टेंबर, २०२३ रोजी कंपनीने पाठविले आहे. एजीएम सचना व वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्या www.standardbatteries.co.in, स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. एजीएम सूचना लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) च्या https://instavote.linkintime.co.in वेबसाईटवरही उपलब्ध आहे. सदस्यांना . व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. कॅपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ओएव्हीएममार्फ . पस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल. एजीएम सूचनेत नमुद सर्व दस्तावेज आणि स्पष्टीकरण अहवालाच्या विद्युत पूर्ती एजीएम तारखेपर्यंत सदर सचना वितरण तारखेपासन सदस्यांना विनाशल्क निरीक्षणासाठी उपलब्ध होतील. सदस्यांना वैधानिक नोंद पुस्तक व इतर आवश्यक दस्तावेज निरीक्षण करण्याची इच्छा असल्यास त्यांनी त्यांची लेखी विनंती कंपनीकडे standardbatteries_123@yahoo.co.in वर पाठवावी.

एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग व एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंगकरिता माहिती: कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ (सुधारित) च्या नियम २०, सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स (सुधारित) च्या नियम ४४, एमसीए परिपत्रके व सेबी . रेपत्रक आणि सचिव प्रमाण–२ (एसएस–२) नुसार कंपनीने (१) एजीएमपुर्वी रिमोट ई–वोटिंग किंवा (२) एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंगने एलआयआयपीएलद्वारे देण्यात येणारे विद्युत मतदान प्रणाली वापरून विद्युत स्वरुपात एजीएममध्ये विमर्ष करावयाचे नियोजित ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सदस्यांना कंपनीने सुविध

भरणा केलेले भागभांडवलाच्या सरासरीवर भागधारकांचे मतदान अधिकार असतील.

नोंद दिनांक गुरुवार. २१ सप्टेंबर. २०२३ रोजी ठेवीदाराद्वारे तथार केलेले लाभार्थी मालकांचे नोंद पस्तका किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग सुविधा उपलब्ध करून त्यांच्याद्वारे धारण शेअर्स संदर्भात मतदानाचा अधिका

- रिमोट ई-वोटिंग कालावधी सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल आणि तद्नंतर रिमोट ई-वोटिंगने मत देण्यास मान्यता असणार नाही. सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे बदलता येणार नाही. सभा समाप्तीनंतर १५ मिनिटे मतदानाकरिता एलआयआयपीएलद्वारे एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग बंद केले
- एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत सहभागी होता येईल परंतु पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.
- जर कोणी व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३ रोजी भागधारक असेल त्यांनी insta.vote@linkintime.co.in वर ई-मेल करून लॉगईनआयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर एखादी व्यक्ती रिमोट ई-वोटिंगकरिता एलआयआयपीएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी विद्यमान लॉगइनआयडी पासवर्ड वापरावा.

सेबी परिपत्रकानुसार सदस्यांना एजीएम सचना व वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती पाठविल्या जाणार नाहीत ज्या सदस्यांना एजीएम सचनेसह वार्षिक अहवाल विद्यत स्वरुपात प्राप्त करण्याची आणि विद्यत स्वरुपात मतदान करण्याची इच्छा असेल[े]त्या सदस्यांकरिता एमसीए परिपत्रकानुसार ई-मेल नोंदणीसाठी आरटीएकडे कंपनीन विशेष व्यवस्था केली आहे. कंपनी/डीपीकडे ज्या पात्र सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी बधवार. २० सप्टेंबर २०२३ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे किंवा त्यापवीं सादर करावे जेणेकरून त्या सदस्यांना वार्षिक अहवाल २०२२-२३ यासह एजीएम सूचना आणि लॉगइनआयडी व पासवर्ड यासह रिमोट ई-वोटिंगकरिता प्रक्रिया त्यांच्या ई-मेलवर प्राप्त करता येईल

ई-मेल नोंदणीसाठी प्रक्रिया:

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांसाठी:

ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना कंपनीकडून विद्युत स्वरुपात वार्षिक अहवाल, सूचना, परिपत्रके इत्यादीसह सर्व पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे त्यांचे ई-मेल नोंद करण्यार्च विनंती करण्यात येत आहे.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांसातीः

ज्या भागधारकांचे ई-मेल नोंद नाहीत किंवा नवीन ई-मेल अद्यायावत करण्याची इच्छा आहे त्यांनी पूर्णपणे भरलेले ई-मेल नोंदणी-व-अनुमती पत्र तसेच स्वाक्षरी केलेले पॅनकार्ड व आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत कंपनीच्या <u>standardbatteries 123@yahoo.co.in</u> ई-मेलवर सादर करून किंवा आरटीएकडे support@sharexindia.com वर ई-मेल करून विद्युत स्वरुपात वार्षिक अहवाल व इतर दस्तावेज गठविण्यास अनुमती करावी.

रिमोट ई-वोटिंग योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता कंपनीच्या सदस्यांना सुविधा देण्यासाठी तपासनीस म्हणून **श्री. रजनीकांत एन. शाह**, कार्यरत कंपनी सचिव (सदस्यत्व क्र.१६२९, सीपी क्र.७००) यांची नियुक्ती करण्या

रिमोट ई-वोटिंगबाबत काही तकारी/प्रश्न असल्यास (एजीएमपर्वी आणि/किंवा एजीएम दरम्यान instameet@linkintime.co.in वर किंवा insta.vote@linkintime.co.in वर ई-मेल करावेत किंव

संचालक मंडळाच्या आदेशान्वरं ठिकाण: मुंबई महेंद्र पारेख कंपनी सचिव व सक्षम अधिका